

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ११

सभावृत्तांत

दिनांक - १२/१०/२०१८

वेळ - सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षीक सभा शुक्रवार दिनांक १२/१०/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                |   |        |
|--------------------------------|---|--------|
| १. मा.संजय बबन नेवाळे          | - | सभापती |
| २. मा.कांबळे अंबरनाथ चंद्रकांत |   |        |
| ३. मा.सुजाता सुनिल पालांडे     |   |        |
| ४. मा.गोफणे अनुराधा देविदास    |   |        |
| ५. मा.संजय मल्हारराव वाबळे     |   |        |
| ६. मा.अश्विनी विक्रम वाघमारे   |   |        |

या शिवाय मा.चितळे - सहाय्यक आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.दुरगुडे - सहा.आयुक्त, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळेचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.२) ठराव क्र.४९, दि.२८/९/२०१८ मध्ये दुरुस्ती करणेबाबत - मा.सुजाता पालांडे, मा.अश्विनी वाघमारे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.३) मनपाचा पिंपरी वाघेरे गावातील जलतरण तलाव येथील पहिल्या मजल्यावरील हॉल योगा प्रशिक्षणासाठी नाममात्र भाडे कराराने चालविण्यास देणेबाबत - मा.अंबरनाथ कांबळे, मा.संजय वाबळे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.४) मनपाच्यावतीने चिखली येथे आयोजित महापौर चषक कबड्डी स्पर्धकरीता येणा-या खर्चास मान्यता घेणेबाबत - मा.अंबरनाथ कांबळे, मा.अश्विनी वाघमारे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक २८/०९/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १०) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक - ५१

विषय क्रमांक - ०१

दिनांक - १२/१०/२०१८

विभाग - क्रीडा

सुचक - मा.सुजाता पालांडे

अनुमोदक - मा.अंबरनाथ कांबळे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७/कावि/७१/२०१८, दि.१०/०९/२०१८

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

म.न.पा परिसरातील शालेय व महाविद्यालयीन १५६ पात्र विद्यार्थी खेळाडूंना प्रस्तवामध्ये नमुद केल्याप्रमाणे सन २०१६ - १७ या वर्षाची क्रीडा शिष्यवृत्ती र.रू ६,०२,०००/- सन २०१७ - १८ मध्ये अदा करणेत आल्याने झालेला प्रत्यक्ष खर्च र.रू ६,०२,०००/- (अक्षरी र.रू.सहा लाख दोन हजार फक्त) चे अवलोकन करणेत आले.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

**सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.**

ठराव क्रमांक - ५२

विषय क्रमांक - ०२

दिनांक - १२/१०/२०१८

सुचक - मा.सुजाता पालांडे

अनुमोदक - मा.अश्विनी वाघमारे

संदर्भ - मा.सुजाता पालांडे, मा.अश्विनी वाघमारे यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.३२ नवी सांगवी येथील बॅडमिंटन हॉल हा राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक, सामाजिक वैद्यकीय प्रतिष्ठान, नवी सांगवी, पुणे २७ यांच्याकडे सन २०१७ पासून भाडे तत्वावर देखभाल करत असून त्यांस पाच वर्षाची मुदतवाढ देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ५३

विषय क्रमांक - ०३

दिनांक - १२/१०/२०१८

सुचक - मा.अंबरनाथ कांबळे

अनुमोदक - मा.संजय वाबळे

संदर्भ - मा.अंबरनाथ कांबळे, मा.संजय वाबळे यांचा प्रस्ताव -

मनपाचा पिंपरी वाघेरे गावातील जलतरण तलाव येथील पहिल्या मजल्यावरील हॉल प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार महिला व पुरुषांसाठी योगा प्रशिक्षणासाठी कै.भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठान या संस्थेस ५ वर्षे नाममात्र भाडेकराराने चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ५५

विषय क्रमांक - ०४

दिनांक - १२/१०/२०१८

सुचक - मा.अंबरनाथ कांबळे

अनुमोदक - मा.अश्विनी वाघमारे

संदर्भ - मा.अंबरनाथ कांबळे, मा.अश्विनी वाघमारे यांचा प्रस्ताव -

मनपाच्या वतीने चिखली येथे आयोजित महापौर चषक कबड्डी स्पर्धेकरिता येणा-या १०० पेक्षा अधिक खेळाडू, पदाधिकारी, अधिकारी यांचेकरिता निवास व्यवस्था व अल्पोपहार, भोजन व्यवस्थेकरिता अंदाजे र.रु.३०,००,०००/- (अक्षरी र.रु.तीस लाख फक्त) येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( संजय बबन नेवाळे )

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/६७७/२०१८

दिनांक : १२/१०/२०१८



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.